

eClerx/SECD/SE/2020/067

August 13, 2020

BSE Limited

Corporate Relationship Department, Phiroze Jeejeebhoy Towers, 25th Floor, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001 **National Stock Exchange of India Limited**

Exchange Plaza, Plot No. C/1, Block G, Bandra - Kurla Complex Bandra (East), Mumbai – 400 051

Dear Sir/Madam,

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ["Listing Regulations"]

Reg: Newspaper advertisement for Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2020

Scrip Code: <u>BSE - 532927</u> NSE - ECLERX

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed copies of the newspaper advertisement for the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2020 published today in the Business Standard (in English) and Navshakti (in Marathi).

The newspaper advertisements are also available on the website of the Company at www.eclerx.com.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully For eClerx Services Limited

Pratik Bhanushali Company Secretary & Compliance Officer F8538

Mumbai

Encl. as above

Offensive FB post leads to riots in Bengaluru, 3 dead

Around 700 youths attack police station, torch vehicles and assault policemen

New Delhi, 12 August

■ hree people were killed in riots triggered by an offensive Facebook post on Tuesday night in Bengaluru. Around 700 youths attacked a police station, torched vehicles, assaulted cops, and tried to set the residence of a local Congress member of legislature (MLA) on fire, evewitnesses said.

The person suspected of putting up the post is the nephew of the MLA, Akhanda Srinivasa Murthy.

"There is a youth who is related to a local politician," Maulana Mohammed Magsood Imran Rasheedi, a top Muslim religious leader in Bengaluru, told agencies. He said the youth had posted a derogatory message on social media preceded by "I am not secular", that angered people. "We have appealed to people to maintain peace and not resort to any kind of violence," he added.

Soon after the post, which was put up at around noon on Monday, Whatsapp groups began to be formed. The elders in the community, worried about the possibility of the matter getting escalated, asked the police to arrest the individual. He was later put in jail. The suspect has been involved in several such cases in the past, police

By Tuesday evening, the mob was ready. First they went to the residence of the MLA from the Pulakeshi Nagar (SC) constituency, which is part of the DJHalli police station where the incident happened. Since the MLA had prior information about the attack, he had disappeared from his home.

The mob broke the gates of Murthy's house and also tried to set his house alight. After this, the youth proceeded to the police station, possibly having been informed that the suspect was

FROM PAGE 1



Police and residents walk past charred remains of vehicles vandalised by a mob

lodged there. They set fire to the police station, vehicles in the compound, and

everything else that came their way.
The Commissioner of Police (CP) had to lead a band of men to defend the station and when the crowd moved towards them with iron rods, the police resorted to firing.

The actual attack is being attributed to young men who are members of the Popular Front of India (PFI), a radical Islamic group launched in Kerala in 2006. It was formed after merging three Muslim organisations floated after the Babri Masjid demolition in 1992 — the National Development Front of Kerala, Karnataka Forum for Dignity and Manitha Neethi Pasari of Tamil Nadu.

However, there is no evidence that PFI was behind the attack. It was clearly not a spontaneous assault.

What is mystifying is why the MLA was made a target. Murthy is a hugely popular, Dalit leader of the Congress who won his constituency in the 2018 assembly elections by a margin of 81,000 votes, a massive margin by

assembly election standards.

The constituency has a large Muslim population and Murthy has in the past helped Muslim leaders out in cases of land disputes. He is well-liked in the community, possibly one reason for his huge victory margin.

The Congress in Karnataka was at a loss to explain why or how the community turned against him.

State leader Dinesh Gundu Rao appealed to people not to take the law into their hands. "If anybody has written anything objectionable the law will take its course and there are so many ways in a democracy to fight for justice," Rao tweeted. "But violence is not the answer."

State Home Minister BS Bommai has announced that not only will the state government conduct an enquiry, but damages will also be recovered from the property of those charged with the crime. Although the situation is now quiet, the episode has left Bengaluru, not known for communal violence, badly shaken.

GoM to take up... Bihar Deputy Chief Minister Sushil Kumar Modi, West Bengal FM Amit Mitra, and Punjab FM Manpreet Badal are also members of the GoM to discuss feasibility and implementation of the eway bill requirement for gold and precious metals. The GoM last met in

Isaac questioned BJP-ruled states for opposing the e-way bill on gold, in a tweet last month: "Can you tell me a commodity that can be transported anywhere in India without documentation? Any commodity above \$\partial 50.000 would require an e-way bill for transportation. But not for gold. Kerala is fighting for gold to be brought under e-way bill. BJP opposes. Why?

Kerala says it is very easy for dealers to carry gold in suitcases and sell at the premises. The matter was also discussed in the GST Council meeting in June last year.

Some members of the GoM had said last year that an alternative must be arrived at, instead of an e-way bill as it could lead to security breaches. Besides, the threshold of ₹50,000 was too low for a precious metal like gold. Based on the present rate, ₹50,000 would mean less than 10 gm of gold.

Sushil Modi told Business Standard that an e-way bill on movement of precious metals was not feasible in terms of implementation. "E-way bill on gold can't be implemented because administration may not be easy," said Modi.

Gujarat had opposed the proposal on grounds that information on the movement of gold or precious metal/stone could pose serious security risks. The joint secretary of the revenue department had also expressed reservations due to practical difficulties in it.

BS SUDOKU # 3128 3 4 8 6 6 3 5 2 3 9 6 5 8

SOLUTION TO #3127 Easy: ** 9 2 3 1 4 8 4 1 5 6 2 5 7 9 4 3 1 6 8 2 2 1 8 6 9 5 4 7 3 1 8 4 2 5 6 7 3 9 every column

9 2 7 1 4 3 8 5 6

3 | 5 | 6 | 9 | 8 | 7 | 2 | 4 | 1

Solution tomorrow **HOW TO PLAY** Fill in the grid so

the digits 1 to 9

and every 3x3 box contains

Byju's...

This year (FY20), we have made slightly more profit than last year. That's because we are trying to find the right balance between high growth and profitability. We are also entering new markets and investing in creating newer markets and segments," Raveendran. "Otherwise, the profits can be significantly higher because with every passing year we have a large renewal base - the customers whom we acquire without spending any money."

Last week, BYJU's announced that it would acquire WhiteHatJr, an online platform that teaches coding to school students, for \$300 million. This is the company's biggest acquisition so far. The uniqueness of WhiteHatJr, Raveendran pointed out, is that its business model has universal appeal and has been almost equally successful in India and

FPI TIOWS...

"Central banks are clear they will print money for the next two years. As they do so, the cost of capital will further reduce. Our country will receive more FPI and foreign direct investment (FDI)," said Saurabh Mukherjea, founder of Marcellus Investment Managers.

A substantial part of the \$7.5 billion that has come since April is on account of large share sales in companies such as Hindustan Unilever, Kotak Mahindra Bank, and Bharti Airtel, Large block deals have witnessed chunky foreign investment, which reflects in the daily flows tally recorded by depositories. The FPI tally for the year is greater if one includes qualified institutional placements (QIPs), the investments into which don't reflect in the depositories data.

"Since April, the large part of the flows has come on account of block sales

and follow-on issues by marquee companies. FPI participation in these shares sales is significant. In comparison, secondary market buying by foreign portfolio investors has been muted," Bhat said.

He said foreign portfolio investors were keen to help strengthen the balance sheets of companies they thought would thrive once the lockdown was lifted.

"Foreign portfolio investors are clear about which companies will do well when things become normal. The weaker ones will find it challenging to protect their market share. The consensus is the top two sector leaders will be able to grow."

Rural India revival...

"Unless construction activities bounce, it remains hard to see a pick-up in rural activity. Till now, there hasn't been any acceleration in rural wages, and land prices have also remained lacklustre," she said.

Rathin Roy, outgoing director of the National Institute of Public Finance and Policy, said while manufacturing and services sectors had tanked, agriculture had not, because of which agriculture would form a much larger part of gross domestic product (GDP) in 2020-21. "I would hope that even if Covid affects rural India, it will not diminish output. This is partly due to high unemployment in rural India. Even if 20 per cent of the workforce cannot go to work, they can be replaced by those seeking work," he

Sajjid Chinoy, chief economist at JP Morgan, said agriculture might not be the solution to rural woes as it constituted less than 40 per cent of rural con-

"A lot of consumption that has been celebrated in the last five years has happened on the back of debt, as households accrued debt and ran down their savings. If you believe the current economic shock is going to be quasi-permanent, then that behaviour should reverse as households become more cautious and savings go up," Chinoy said. As a result, he said, consumption would be hit harder.

He, however, said the terms of trade were slowly moving in favour of the farm sector. "For the last four years, agriculture has grown at 4.8 per cent on average. This was less than a per cent in the previous four years. The reason why the rural economy was depressed was that despite goods production, food inflation was zero per cent. Now, for the past 12 months, it has been more than 7 per cent," he said.

Soumya Kanti Ghosh, group chief economic advisor at State Bank of India. said allied activities were the cornerstone of rural parts and unless that was revived, rural economy won't revive on a sustained basis.

Pointing out that urban income was 1.8 times of rural income, he said unless urban areas recovered, it would not help the economy much.

On ₹1 trillion agri infrastructure fund announced by Prime Minister Narendra Modi, Sen said areas such as warehouses required human capital and not much would change unless that came around.

Ghosh said 24 per cent of the fund was for the power sector but there was still no proper policy for the sector and discoms were bleeding dry.

Roy said that committing finances to the rural sector was not enough unless there was a strategy on how to spend the money. He spoke about the need to eliminate middlemen in farm markets and reduce the cost of input for farmers.

Sen said it was a misnomer that India was a food surplus economy as there was a deficit in the rural economy.

He said though bigger companies were also relocating to rural India, there was a dearth of governance structure to

understand the non-farm sector there. To a query on farm debt waiver, Ghosh said it should be legally banned in the Indian context.

When asked about their estimates of GDP contraction for FY21, Sen pegged it at 11-13 per cent, Ghosh at 6.8 per cent, Bhandari at 7.2 per cent, Chinoy at 6-7 per cent, and Varma at over 6 per cent. Roy refrained from projecting the number at constant prices, but pegged the contraction of GDP at current prices at 13-17 per cent. The experts put riders on their projections.

KIRLOSKAR PNEUMATIC **COMPANY LIMITED**

ZODIAC - JRD- MKJ LIMITED

CIN: I 65910MH1987PI C042107 Website add: www.zodiacjrdmkjltd.com

NOTICE

Pursuant to the Regulation 29 of the SEB

(Listing Obligation and Disclosure Requirement)

Regulation, 2015, a Meeting of the Board of Directors of **ZODIAC-JRD-MKJ Limited** will be held on Tuesday,25 th August, 2020 at 3:00p.m at the registered office of the Company to take of

record the Unaudited Financial results of the Company for the quarter ended on 30th June,2020

Business Standard

MUMBAI EDITION

Printed and Published by Sangita Kheora

on behalf of Business Standard Private

Limited and Printed at M/s. Dangat Media

Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC

Industrial Area, Vishnu Nagar, Digha, Navi

Mumbai. 400708 and M/s. Nai Dunia

23/4, 23/5, Sector-D, Industrial Area, J.K.

Road, Near Minal Residency, Bhopal

(M.P.)-462023. & Published at

4/4 & I/3, Building H. Paragon Centre, Opp.

Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai- 400013

Editor: Shyamal Majumdar

RNI NO: 66308/1996

Readers should write their feedback at

feedback@bsmail.in

Fax: +91-11-23720201

For Subscription and Circulation

enquiries please contact:

Ms. Mansi Singh

Head-Customer Relations

Business Standard Private Limited.

H/4 & I/3, Building H,Paragon Centre, Opp.

Birla Centurion, P.B.Marg, Worli,

Mumbai - 400013

E-mail: subs bs@bsmail.in

"or sms, SUB BS to 57007"

Overseas subscription: (Mumbai Edition Only)

One year subscription rate by air mail

INR 51765 : USD 725

DISCLAIMER News reports and feature articles in

Business Standard seek to present an unbiased pic-

ture of developments in the markets, the corporate

world and the government. Actual developments

can turn out to be different owing to circumstances

beyond Business Standard's control and knowledge

Business Standard does not take any responsibility

for investment or business decisions taken by read-

lers on the basis of reports and articles published in

the newspaper. Readers are expected to form their

Business Standard does not associate itself with or

stand by the contents of any of the advertisements

accepted in good faith and published by it. Any

claim related to the advertisements should be direct

Unless explicitly stated otherwise, all rights reserved

by M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing

ublication, reproduction, transmission or redissem

ination of the contents, in any form or by any

means is prohibited without the prior written con-

sent of M/s Business Standard Pvt. Ltd. Any such

No Air Surcharge

entity shall invite civil and criminal liabilities.

ed to the advertisers concerned.

For ZODIAC-JRD-MKJ Limited

Jayantilal Jhaver

A Kirloskar Group Company Hadapsar Industrial Estate, Pune - 411013

CIN: L29120PN1974PLC110307

Enriching Lives

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30[™] JUNE, 2020

SI. No	Particulars	Quarter Ended 30-06-2020	Quarter Ended 30-06-2019	Year Ended 31-03-2020
110		Unaudited	Unaudited	Audited
1.	Total Income from operations	8,265	18,178	83,960
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(808)	511	7,192
3.	Net Profit/(Loss) for the period beforeTax (after Exceptional and/or Extraordinary items)	(808)	511	7,192
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(568)	346	5,350
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	53	147	3,215
6.	Equity Share Capital	1,284	1,284	1,284
7.	Earnings Per Share (Face value of ₹ 2/- each) (Basic & Diluted) (Not Annualised)	(0.88)	0.54	8.33

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI Circular No. CIR/CFD/FAC/62/2016 dated July 5, 2016, The full format of the Quarterly Financial Results and Explanatory Notes are available on the Stock Exchange website at www.bseindia.com and on the company's website at www.kirloskarpneumatic.com

For KIRLOSKAR PNEUMATIC COMPANY LIMITED

Place : Pune Aditya Kowshik Date: August 12, 2020 Managing Director

• Tel: +91 20 26727000 • Fax: +91 20 26870297

• Email: sec@kpcl.net • Website: www.kirloskarpneumatic.com

eClerx **eClerx Services Limited**

CIN: L72200MH2000PLC125319

Regd. Office: Sonawala Building, 1st Floor, 29, Bank Street, Fort, Mumbai - 400 023

Phone: +91 (22) 6614 8301 Fax: +91 (22) 6614 8655 Email : investor@eclerx.com Website: www.eclerx.com

THE QUARTER ENDED JUNE 30, 2020							
	(Rupe	es in millic	n, except pe	er share data			
		Quarter en	Year ended				
Particulars	June 30, 2020	March 31, 2020	June 30, 2019	March 31, 2020			
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)			
Total income from operations	3,500.10	3,676.88	3,643.19	14,842.76			
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	726.27	710.67	529.04	2,805.19			
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	726.27	710.67	529.04	2,805.19			
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	517.65	553.79	398.03	2,089.72			
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	671.67	368.53	418.92	1,908.85			
Paid up equity share capital (Face value of Rs. 10 each, fully paid up)	361.00	361.00	361.00	361.00			
Other Equity				12,707.26			
Earnings per share (EPS) (for continuing and discontinued operations) (of Rs. 10 each) (Not annualised)							
Basic	14.34	15.35	10.56	57.26			
Diluted	14.34	15.35	10.56	57.25			

Extract of Unaudited Standalone Financial Results for the guarter ended June 30, 2020

		Quarter end	rear ended	
Particulars	June 30, 2020	March 31, 2020	June 30, 2019	March 31, 2020
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations	2,716.58	2,782.39	2,776.72	11,201.67
Profit before tax	703.61	585.77	442.39	1,833.18
Profit after tax	500.72	437.30	338.27	1,235.71
Note :				

The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the Stock Exchanges ites www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.eclerx.com

For and on behalf of Board of Directors PD Mundhra

Executive Director

Place : Mumbai Date : August 12, 2020

IC

INTERNATIONAL COMBUSTION (INDIA) LIMITED

CIN: L36912WB1936PLC008588 Registered Office: Infinity Benchmark, 11th Floor, Plot No. G-1, Block EP & GP, Sector V, Salt Lake Electronics Complex, Kolkata 700 091

Phone: +91(33) 4080 3000; Fax: +91(33) 2357 6653 e-mail: info@internationalcombustion.in; Website: www.internationalcombustion.in

Extract from the Un-audited Financial Results for the Quarter ended 30th June, 2020

		Stand	dalone		Consolidated					
B	C	Quarter Ende	:d	Year Ended	С	Quarter Ende	d.	Year Ende		
Particulars	30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020	30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.202		
	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited		
. Total Income from Operations	743.66	3,395.43	2,651.59	12,588.95	743.66	3,395.43	2,651.59	12,588.9		
2. Net Profit / (Loss) from Ordinary activities before tax (before Exceptional and/or Extraordinary items)	(599.89)	112.77	(203.59)	(316.96)	(600.90)	111.02	(197.65)	(315.07		
3. Net Profit / (Loss) from Ordinary activities before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(599.89)	112.77	(203.59)	(316.96)	(600.90)	111.02	(197.65)	(315.0		
Net Profit / (Loss) from Ordinary activities after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(568.33)	257.16	(188.55)	(187.09)	(569.34)	255.41	(182.61)	(185.2		
 Total Comprehensive Income for the period [Comprising of Profit / (Loss) after tax and Other Comprehensive Income (after tax)] 	(583.56)	210.64	(193.35)	(248.01)	(584.57)	208.89	(187.41)	(246.1		
6. Equity Share Capital	239.03	239.03	239.03	239.03	239.03	239.03	239.03	239.0		
7. Earnings per Share (Face Value : Rs. 10/- each) 1. Basic (Rs.)	(23.78)	10.76	(7.89)	(7.83)	(23.82)	10.69	(7.64)	(7.7		
2. Diluted (Rs.)	(23.78)	10.76	(7.89)	(7.83)	(23.82)	10.69	(7.64)	(7.7		

Note: 1. The above is an extract of the detailed format of the Statement of Standalone & Consolidated Un-audited Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges on 12th August 2020 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the website of the Bombay Stock Exchange Ltd. at http://www.bseindia.com and also on the Company's website at http://www.internationalcombustion.in

For International Combustion (India) Limited

Dated: 12th August 2020

Indrajit Sen Managing Director (DIN: 00216190)

Visit us at : www.internationalcombustion.in

ACKNOWLEDGED LEADERSHIP IN TECHNOLOGY

जाहीर नोटीस

तमाम जनतेस कळविण्यात येते की श्री. आनंद उमाकांत गव्हाणकर व सौ. अन्धा राजेश वसईकर यांच्या मालकीची गांव मौजे घोवली, ता. वसई, जि. पालघर, येथील स. न. ५०, सिटी सर्व्हे नं. २४२५, क्षेत्र २४२० चौ. मी. ही जमीन मिळकत व त्यावरील स्थित असलेली शेड व भारत पेट्रोल सप्लाय कंपनी ह्या नावाचा पेट्रोल पंपाचा संपूर्ण सेटअप, तेथे असलेली सर्व साधन सामग्री, उपकरणे व त्यासादृश्य सर्व परवाने अशी संपूर्ण मिळकत, या मिळकतीतील त्यांचे मालकी हक्क आम्ही तपासत असून सदर मिळकतीवर कोणाचाही हक्क, हितसंबंध, गहाण, दान, बक्षीस, तारण, कुळवहिवाट, वारसा, पोटगी, भाडेपट्टा, वहिवाट किंवा अन्य स्वरूपाचा दावा वा मागणी असल्यास त्यांनी त्याची लेखी स्वरूपातील माहिती कागदोपत्री पुराव्यानिशी निम्नस्वाक्षरीकर्ता यांच्याकडे २०१, जय भवानी अपार्टमेंट, दिननयाल नगर, वसई पश्चिम, ता. वसई, जि. पालघर येथे या सचनेच्या प्रसिद्धीपासनच्या १४ दिवसाच्या आत पाठवावी अन्यथा त्यांस मालकी हक्का संबंधीचा दाखला त्याप्रमाणे देण्यात सही / -

ॲड. आर. पी. गोन्सालवीस

आशापुरा माइनकेम लिमिटेड नोंदणीकृत कार्यातयः जीवन उदयोग बिल्डिंग. ३रा मजला . २७८ डि. एन . रोड. फोर्ट. मंबर्ड १ दुरध्वनी कः: +९१-२२ ६६२२१७०० फॅक्स: +९१-२२ २२०७४४५२

संकेतस्थल: www.ashapura.com गंतवणकदारांसंबधी ई मेलपट्टा: cosec@ashapura.com कंपनीचा ओळख क :: L14108MH1982PLC026396

सेबी (कर्तव्ये आणि प्रकटीकरण आवश्यक सूची) नियम, २०१५च्या नियम २९ आणि ४७ अन्वये सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपत्नेत्या पहित्या अलेखापरिक्षित (हंगामी) निकाल निष्कर्ष पटलावर घेण्यासाठी आणि अन्य कार्यसूची करिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा, **बुधवार १९ ऑगस्ट, २०२०** रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

रादर माहीती कंपनीच्या www.ashapura.com या संकेत स्थळावर आाणी स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com www.nseindia.com या संकेत स्थळांवर सुद्धा उपलब्ध आहे • आशापुरा माइनकेम लिमिटेड

सचिन पोलके

कंपनी सचीव व उपाध्यक्ष मंबई (ग्रुप अफ्रेअर्स) दि.१२.०८.२०२०

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO THE PUBLIC AT LARGE THAT, my clients MRS. SATYABHAMA UNNI and MR. DEEPAK V. UNNI (by virtue of Nomination), are the lawful owners and are in occupation, use and possession of Industrial Gala No. D - 127, admeasuring about 835 square feet built up area, situated on the First Floor at Ansa "D" Industrial Premises Co-Operative Society Limited, Saki Vihar Road, Sakinaka, Village - Marol, Andheri [East], Mumbai - 400 072, Maharashtra, being constructed and situated on the piece and parcel of land bearing C. T. S. No. 696, Survey No. 37, Hissa No. 1 and Survey No. 38, Hissa No. 3, in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban and is also holding 10 [Ten] fully paid up shares of Rs. 50/- [Rupees Fifty Only] each bearing Share Certificate No. 10049, Member's Registration No. 49 and distinctive share Number from 481 to 490 [both inclusive] [hereinafter referred to as the "said property"].

Following Original Chain Agreements pertaining to the said property is irrecoverably lost or misplaced, for which my client had registered FIR for Lost Documents bearing No. 801/2020 on 07.08.2019 with Sakinaka Police Station, Mumbai:-

1. AGREEMENT FOR SALE Dated 13.12.1978 executed by and

between Ansa Builders to Mrs. Sharda J. Khanna. It is pertinent to note that, by consent of the parties, the benefit of the above mentioned Agreement For Sale was transferred in favour of Mrs. Shukla Mehra and Mr. Ashwin Mehra the Partners of M/s. Mayur Enterprises, on 18.07.1988 by endorsement on the Page No. 19 of the said Agreement For Sale.

Persons, if any, having any right, title, claim or interest against or in the said property or any part thereof or in the above-mentioned Original Chain Agreements by way of sale, gift, lease, license, inheritance, succession, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, maintenance, development, easement, transfer, attachment, either agitated in any litigation or otherwise or any other right, title, claim or interest whatsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned with documentary proof within a period of 15 DAYS from the date of publication of this notice at the address provided hereunder.

If no claim is made or received as required hereinabove, it shall be presumed that there are no claimants and therefore my clients shall be at liberty to dispose off and deal with the said property, as per their will and wish, without any reference or regard to any such claim or interest, which shall be deemed to have been waived or abandoned for all intents and purposes and not binding on my clients.

MRS. USHA RAVI BELLARA [Advocate High Court, Bombay] 49/4, Shivaji Chowk, Near Post Office Mulund Colony, Mulund [West], Date: 13.08.2020 Mumbai - 400 082, Maharashtra

T **TATA**

Place: Mumbai

टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड नोंहणीकृत पत्ता : ११ वा मजला, टॉकर ए, पेनिन्सुला विव्वनेस पार्क, गणपताय कट्ट्स मार्ग, लोअर पोल, मुंबई-४०००१३. शाखेचा पत्ता : टाटा कॅपिटल फायनाटिययल सर्विलेस लि., ५०२, ५ वा मजला, नीलयोग स्ववेअर, आर. बी. मेहता रोड, घाटकोप रेलचे स्टेशनच्या समोर, घाटकोपर (पृ), मुंबई महाराष्ट्र ४०००७५.

Contact No.: +91 98213 99913

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

(सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ (६)/९(१) अंतर्गत) सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००३ ाहवाचन सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ (६)/९(१) च्या तरतुदीअंतर्गत स्थावर माल

कर्ज खाते क्र. : ७७८५११७ श्री. मोहनिश अशोक शुक्ला आम जनतेस व विशेषतः खालील निर्देशित कर्जदार/सहकर्जदारांना सूचना देण्यात येत आहे की, टाटा कॅपिटल फायनारिगयर सर्व्हिसेस लि. (प्रतिभूत धनको) यांच्याकडे गहाण खालील निर्देशित स्थावर मालमत्ता, जिंचा प्रत्यक्ष ताबा टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लि. (प्रतिभृत धनको) यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे घेण्यात आलेला आहे, त्या मालमत्तेची **१. श्री** मोहिनिश अशोक शुक्ता, २. श्री. अशोक राजमनी शुक्ता, ३. मे. स्टेप्स डब्ल्यु२व्ही प्रायव्हेट लिमिटेड, द्वारा तिब संचालक ४) मे. स्टेप्स टेक्निरॉन लिमिटेड, द्वारा तिचे संचालक ५) श्री. केविल मनसुख करिया, सर्व राहणार ३०३, सेनचॅन सीएचएस लि.. वीरा देसाई रोडलगत. न्य लिंक रोड. अंधेरी पश्चिम. मंबई ४०००५८ **येथे स.दा** : कार्यालय क. १०४ मेक्टर – १३ कोपरखैरणे. नवी मंबई ४००७०९ येथे सुद्धा : १०१ सि अपार्टमेंट, व्ही. एम. भार्गव रोड, खिरा इंडस्ट्रियल इस्टेट जवळ, सांताक्रुझ (प), मुंबई ४०००५४ येथे यांच्याकडून **२६ फेब्रुवारी** जनाटन, एन. एन. मान्य राज, ाज्या इन्यार्ड्स क्षेत्र के सामाज्य होता है। १०९१ रोजीनाम है, १,७८,०९,१६५८ – (फर्च एक कोटी अठ्ठकाहस लाख दोन हजार नक्से सक्सि मात्र) या एक्स रकमेच्या वसुलीसाठी ''जशी आहे जैथे आहें'', ''जशी आहे जी आहे'' व ''जी काही आहे तेथे आहे'' तत्त्वावर **दि. १० सप्टेंबर** २०२० रोजी विक्री करण्यात येत आहे. राखीव मुल्य व इसारा रक्कम ठेव खाली नमुद आहे

. ज्याअर्थी प्रतिभत संपत्ती ही प्रतिभत कर्जाच्या वसलीसाठी आहे. व ज्याअर्थी थकित रक्कम**िट. २७ फेब्रवारी. २०२०** रोजीनसा सर्व मूल्य, व्याज आदींसमवेत रु. १,७८,०२,९२६/ – (रुपये एक कोटी अठ्ठ्याहत्तर लाख दोन हजार नऊशे सव्वीस मात्र) रक्कमेच्या थकबाको अनुसार व प्रतिभत ऋणकोच्या वसलीकरिता प्रतिभत मालमत्तेची विक्री करण्यात येत आहे. यादारे सचन देण्यात येत आहे की, विक्रीमध्ये कोणतीही तहकबी/खंड न आल्यास सदर मालमत्तेची **दि. १० सप्टेंबर, २०२०** रोजी दु. २. . बाजता ई-लिलाव द्वारे विक्री करण्यात येईल व टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड त्यांचे शाखा कार्यालय **पत्ता ५०**२ . वा मजला. नीलयोग स्क्वेअर. आर. बी. मेहता रोड. घाटकोपर रेल्वे स्टेशनच्या समोर. घाटकोपर (पर्व). मंबर **ाहाराष्ट्र** ४०० ०७५ येथे ई–लिलावाद्वारे विक्री करण्यात येईल. इरठेच्या धनाकर्षासमवेत मालमत्तेच्या खरेटीकरिता -प्राधिकृत अधिकारी, टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याद्वारे **दि. ०९ सप्टेंबर, २०२०** रोजी सायं .०० पर्यंत स्वीकारण्यात येतील. मालमत्ेची विक्री ही जशी आहे जेथे आहे तत्त्वावर व सदर मालमत्तेची अनुसूचीमध्ये विहित

ानारचत अशा दाायत्वासाहत व दाञ्यासाहत करण्यात यहल.			
प्रतिभूत संपत्तीचे विवरण	ताबा बांधकाम	राखीव मूल्य (रु.)	इसारा रक्कम
	प्रकार/प्रत्यक्ष		(₹.)
सेक्टर १३, गाव कोपरखैरणे, आणि जिल्हा ठाणे, नवी मुंबई नोंदणी जिल्हा	अन्वयीक	₹.	₹.
ठाणे येथील मोजमापित १५५०.२७० चौ. मी. प्लॉट क्र. ९ येथे स्थित जी.		१,४६,००,०००/-	१४,६०,०००/-
एन. टॉवर अशा ज्ञात इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील कार्यालय क्र.		(रुपये एक कोटी	(रुपये चौदा लाख
१०४ आणि खालील प्रमाणे सीमाबद्ध : पूर्व - ओपन प्लॉट, पश्चिम :		शेहेचाळीस लाख	साठ हजार मात्र)
अंतर्गत रस्ता, उत्तर : ओपन प्लॉट, दक्षिण : अंतर्गत रस्ता		मात्र)	

विकी करावयाच्या मालमनेचे विवरण वरीलपमाणे आहे. पाधिकत अधिकाऱ्यांकडे वरील निर्देशित थकबाकीचे. व्याज व ात्रका कर्णवारचा जान्याच्या व्यवस्था व्यवस्था क्यांच्या आवश्युक्त आत्रका व्यवस्था विद्यास्य प्रवासकात्र, उच्चा खर्चासम्येत दाटा कींपेटल फायमान्त्रियल सर्विसेस विपिटेड (प्रतिभूत घनको) चाच्याक्य हर्स मूल्य, प्रभार व खर्च चाच्यास्य (विक्रीच्या खर्चासमयेत) प्रदान केल्यास किंवा असे प्रतिभूत कर्ज, व्याज व खर्च रकमेचे प्रदान केल्यासंदर्भातील पुरावा त्यांच्य . मंतष्टीकरिता सादर केल्यास विक्रीसदा थांबवण्यात येईल. विक्रीच्या वेळेस. सर्वसामान्य जनतेला त्यांच्या निविदा व्यक्तिगत वरूपात सादर करण्यासही आमंत्रित करण्यात येत आहे. विक्रीसंदर्भात कामकाजाशी संबंधित कोणीही अधिकारी वा व्यवती प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष स्वरूपात मालमत्तेच्या विक्रीमध्ये कोणत्याही हितसंबंधांकरिता बोली लावणे, संपादन करणे किंवा प्रयत्न करू शकत नाही. विक्रीच्या तारखेपूर्वी कर्जदाराने टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ला थिकत रकमेचे प्रदान केल्यास विक्री

विक्री ही सीक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ मध्ये विहित अटींच्या तसेच खालील विहित पढील अटींच्या अधीन असेल

. ई-लिलाव पोर्टल https://disposalhub.com वर **दि. १० सप्टेंबर. २०२०** रोजी द. २.०० ते द. ३.०० या वेळेत. प्रत्येर्क ० प्रिनिटांच्या अपूर्याटिन विस्तारासह आयोजित करण्यात येर्डल

र o मानदाच्या अमशादता वस्तारासह आयाजान करण्यात चड्डल. २. अनुसूचीमध्ये विवरणीत तपशील हा अधोहस्ताक्षरितांच्या सर्वोत्तम माहितीनुसार आहे, परंतु सदर उद्घोषणेमध्ये कोणत्याही प्रकारची 3टी. चुकीचे विवरण व मजकूर गहाळ द्वाणे याकरिता अधोहस्ताक्षरित जवाबदार नाहीत. बोली रकमेसंदर्भात किंवा ालीदारासंदर्भात कोणताही विवाद उद्भवल्यास लॉटचा पुन्हा एकदा लिलाव करण्यात येईल. . राखीव मूल्याखाली मालमत्तेची विक्री केली जाणार नाही.

. बोली विस्तार रक्कम रु. १,००,०००/- (रु. एक लाखा मात्र) इतकी असेल

४. मालमतेच्या खोरीसाठी सारार करण्यात आलेल्या सर्व बोलींसमर्थत वर उल्लेखित इसारा रक्कम टाटा कॅपिटल फायनारियय सर्व्हिसेस लिमिटेड च्या नावे देय धनाकर्ष स्वरूपातून पाठवावेत. अयशस्वी बोलींदारांचे धनाकर्ष परत करण्यात येतील. ः. सर्वोच्च बोलीदारास कोणत्याही लॉटसंदर्भात खरेदीदार म्हणन घोड़षत करण्यात येईल अर्थात तो बोलीसाठी कायदेशीररीत्या पाः - त्याच व बेरावायाच कारावायाच्या राज्याच्या अवस्था र कृष्य वाश्याच व्याच्या वश्याच्या राज्याच्या राज्याच्या राज असावा व युढे राज्यावादारे सारद कण्यावा आलेली बोली रक्कम ही राखींव मृत्याहून कमी नसावी. दिलेली प्रस्ताव रक्कम ही स्पष्टपणे अपुरी दिसत असल्यास, ती अनुचित असल्याने, सर्वोच्च बोलीचा स्वीकार नाकारण्याचा अधिकार हा प्राधिकृत

अधिकाऱ्यांच्या संपूर्ण अखत्यारित असेल. . नोंदीत कारणासाठी, विक्री रद्द/स्थगित करण्याचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या अखत्यारित आहे

. मालमत्तेचे परीक्षण दि. ०४ सप्टेंबर, २०२० रोजी स. ११.०० ते सायं. ५.०० या वेळेत करता येईल. ८. इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलावासाठी ठेवलेल्या मिळकतीचे नामाधिकार, मार आणि तारण मत्तेला बाधित दावे/हक्क/थक्काकीच्या संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करणे आवश्यक आहे. ई-लिलावाची जाहीरात म्हणजे घटीत नाही आणि टीसीएफएसएलच्या वतीने कोणतेही आश्वासन किंवा कोणतेही सादरीकरण मानण्यात येऊ नये. तारण मत्ता ही तिता जाना उपारच्या प्राप्त कर्या का माहिता स्वाप्त करा का अच्या कराया है. हिर्माण्डप्रस्पत्त ला ज्ञात किंवा अज्ञात सर्व विद्यामा आणि भविष्यातील भारासह विकण्यात येत आहे. तारण धनकांचे प्राधिकृत अधिकारी कोणत्याही त्रयस्थ पक्षकाराचे दावे/हक्क/थकवाकीसाठी जवाबदार राहणार नाहीत.

. खरेदीदार म्हणन घोषित झालेल्या व्यक्तीने अशा घोषणेनंतर त्वरित प्राधिकत अधिकाऱ्यांकडे खरेदी किंमतीच्या पंचवीस टक्के

इ. जारावार र रहेंचे भाग इंतिएया जाता पात्रा वाचानामा रचता है। रुक्त बना करायची आहे आणि बना करण्यास कसूर केल्यास मिळकाची पुत्रा विक्री करणाया वर्डेल. १०. यशस्यी बोलीदार म्हणून घोषित झालेल्या व्यक्तीने कायद्यानुसार प्रयोच्च मुंद्रांक शुल्क, नींदणी प्रभार, अनुपंगिक खर्च इ. अस् अभिष्ठस्तांतरणासाठी देव प्रभार/शुल्क भरावचे आहे. यशस्त्री बोलीदार म्हणून घोषित झालेल्या व्यक्तीने काही असल्यास सर्व संबंधित थकबाकी सुद्धा भरावची आहे. **टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लि**. विक्रीचा प्रस्ताव दिलेल्या तारण मत्तेच्या संदर्भातील कोणतीही परवानगी/परतावा इ. मिळविण्याची कोणतीही जबाबदारी घेणार नाही. यशस्वी बोलीदार म्हणून घोषिर ्रातित्या व्यक्तिने काही असत्यास देव सर्व सांविधिक थकवाकी/कर/प्रभाग/शुल्क/हाऊर्सिस सोसायटी मिळकत कर/वीज/पाण इ. भरायची. इच्छुक बोलीदारांना आवश्यकता असल्यास त्यांनी बोली सादर करण्यापूर्वी विविध संस्थांकडील विविध थकबाकीबाबत स्वतः मल्यमापन करणे आवश्यक आहे.

.१. आयकर, अधिनियम १९६१ च्या अनुच्छेद १९४-१ए अनुसार व टीडीएस १% लागू अनुसार विक्री प्रक्रिया विक्री व्यव . ५०,००,०००/- (रु. पन्नास लाख) व त्यावरील व्यवहाराची विक्री करण्यात येईल. यशस्वी बोलीदार/ खारेदीदार यांचे १% टीडीएस इनकम टॅक्स विभाग फॉर्म १६बी यांच्यासह विक्री मुल्य व जमा यांच्याकडून करण्यात येईल. टीडीएस प्रदान प्राधिकृत

अधिकारी यांचे सादरीकरण करण्यात येईल. १२. जर सदर वरील रक्कमेचे जमा तसेच उर्वरित रक्कम व छारेदी रक्कम सरफैसी कायद्याच्या खरेदी रकमेच्या उर्वरित रकमेचे प्रदान खरेदीदारांना प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे मालमत्तेच्या विक्री निश्चितीच्या तारखेपासून सदर दिवस वगळून, १५ व्या दिवशी वा तत्पूर्वीपर्यंत करावे लागेल, १५ व्या दिवशी रविवार वा सुक्षी असल्यास १५ व्या दिवसानंतरचा पृथम कर्यदिवस किंवा खरेदीदार व प्रतिभूत धनकोदरम्यान लिखित स्वरूपात मंजूर केल्यानुसार पुढील कालावधीच्या आत रकमेचे प्रदान करण्यात कसूर झाल्यास विक्रीच्या नवीन उद्घोषणेच्या प्रसिद्धीद्वारे मालमत्तेची पुन:विक्री करण्यात येईल. व सदर विक्रीच्या सदर रक्कमेचे कोणतेही भाग यांच्यासह सर्व दावे यांच्यासह अयशस्वी खारेदीदार व टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लि. यांच्याद्वारे उर्वरित रक्कमेच्या सर्व जमा रक्कम व विक्रीची तयारी जारी करण्यापूर्वी मालमत्तेची पुन:विक्री करण्यात येईल व वरील निर्देशित कालावधीच्या आत प्रदा करण्यात यावे. मालमत्तेची पुन:विक्री प्राधिकृत अधिकारी याँच्या अनुसार करण्यात येईल

१३. टीप : इच्छुक बोलीदारांनी प्राधिकृत अधिकारी **श्री. मुनिर कुलावूर, ईमेल आयडी munir.kul**a tal.com व मोबाईल क्र. +९१-९३२२२८६७६५ वर संपर्क साध १४. विक्रीच्या विस्तृत अटी व शर्तीकरिता कृपया प्रतिभूत धनकोंची वेबसाइट www.tatacapital.com/tcfsl.html वर दिलेली

सही / श्री. मुनिर कुलावूर प्राधिकृत अधिकारी टाटा कॅपिटल् फायनान्शियल सर्व्हिसेस लि. ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र

मो. क्र. +९१-९३२२२८६७६५

दिनांक : १३ ऑगस्ट, २०२०

NGL FINE-CHEM LIMITED Regd Office: 301 E Square, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai 400 057, Maharashtra, India. CIN: L24110MH1981PLC025884



	Amount in lakhs										
		Standalone				Consolidated					
Sr	Particulars	Three Months ended		Yearended	Three Months ended		nded	Yearended			
No	raiticulais	30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020	30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020		
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)		
1.	Total Income from operations	4,467.72	3,638.98	4,205.31	15,551.64	4,455.13	3,627.29	4,205.31	15,473.72		
2.	Net Profit for the period before Tax and Exceptional items	1,239.76	65.96	780.39	1,435.32	1,293.12	30.59	745.14	1,207.23		
3.	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extra Ordinery items)	887.37	14.35	554.47	1,060.37	938.72	-19.91	519.60	833.53		
4.	Total comprehensive income for the period (Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	883.92	10.95	551.45	1,038.53	935.25	-23.31	516.58	811.69		
5.	Paid up Equity Share Capital (Face value per share Rs. 5)	308.90	308.90	308.90	308.90	308.90	308.90	308.90	308.90		
0.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of the previous year	N.A	N.A	N.A	N.A	N.A	N.A	N.A	9,587.18		
7.	Earnings per share (of Rs. 5 each) (for continuing & discontinued operations)										
	a. Basic	14.36	0.23	8.97	17.16	15.19	-0.32	8.41	13.49		
	b. Diluted	14.36	0.23	8.97	17.16	15.19	-0.32	8.41	13.49		
1 TL-	The characteristic way to the A. di Compiliar and arranged by the Decad of Director of the investigation and the										

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on Wednesday, 12th August, 2020. These results were subjected to Limited Review by the Statutory Auditors of the Company

The above is the extract of the detailed format of quarterly/yearly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the quarterly/ yearly financial results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company website (www.nglfinechem.com)

For and On behalf of Board of Directors

Mumbai 12-Aug-20

Rahul Nachane **Managing Director** DIN 00223346

MAK<u>ERS</u>

Makers Laboratories Limited

Regd. Office: 54D, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai 400 067 CIN: L24230MH1984PLC033389

Tel: +91 22 28688544; E-mail: investors@makerslabs.com, Website: www.makerslabs.com

Sr.	Particulars	Quarter	Year Ended	
No.	1	30.06.2020	30.06.2019	31.03.2020
	1	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from operations	933.18	1,029.33	5,162.21
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(3.14)	(53.55)	24.90
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(3.14)	(53.55)	24.90
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1.56	(61.88)	(12.38)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	255.67	(122.05)	351.06
6	Equity Share Capital	491.70	491.70	491.70
7	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year)			3,970.23
8	Earnings per share of Rs 10/- each (not annualised)			
	Basic & Diluted	0.03	(1.26)	(0.25)

Notes

- The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter ended June 30, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results for the quarter ended June 30, 2020 are available on stock exchange website (www.bseindia.com) and on the website of the Company (www.makerslabs.com)
- The Ind AS compliant financial results of the quarter ended June 30, 2020 have been stated in terms of SEBI Circular CIR/CFD/FAC/62/2016 dated 5th July, 2016.

By Order of the Board For Makers Laboratories Limited Nilesh Jain **Wholetime Director** (DIN 05263110)

0

Place: Mumbai

Date: August 12, 2020

नागपूर नागरिक सहकारी बँक लि.

(मल्टीस्टेट शेडूल्ड बँक) मुख्य कार्यालय ७९, डॉ. आंबेडकर चौक सी ए. रोड, नागपूर ४४०००८ दूरध्वनी क्र. ०७१२ –२७६३३०१,२७६४३१३ Email- recovery@nnsbank.com Website:- www.nnsbank.co.in

सरफेसी कायदा २००२ अंतर्गत मालमत्तेची सार्वजनीक विक्री सूचना

सिक्युरीटायझेशन एन्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शीयल असेस्ट्स एन्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट कायदा – २००२ च्या कलम १३ मधील तरतुदीनुसार मिंट रूल्स–२००२ मधील नियम[े]८ व ९ मधील तरतुदी सह वाँचता प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून अधिकृत अधिक याचा अधिकार क्षेत्रात खाली नमूद करण्यात आलेल्या मालमत्तेची विक्री करू इच्छितो व ही मालमत्ता विक्री करण्यासाठी उपलब्ध करण्यात येत असून त्यास्तव जनतेकदन निविद्य मामविष्यात येत आहेत

तसेच सिंक्यूरिटी इंटोस्ट एन्फोर्समेंट रूल्स-२००२ अंतर्गत नियम ८ (६) अनुसार या सुचनेदवारे कर्जदार, जामीनदार, गहाणकर्ता, यांना सुचना देण्यात येत आहे की नागपर नागरिक सहकारी बैंक लि. नागपर यांचे अधिकत अधिकारी आता वर नमद केलेल्या नियमांच्या नियम ८ (५) मध्ये नमद करण्यात आलेल्या कोणत्याह पद्धतींचा अवलंब करून खाली नमूद केलेल्या मालमत्तेची विक्री करता कार्यवाही करतील.

-: कर्जदार,गहाणकर्ता/ जामीनदार यांचे नाव, पत्ता व मालमत्तेचा तपशील ;-

१) में ग्रेट वॉल कॉर्पोरेट सर्विसेस प्रा. लि.:- पत्ता रजि.ऑफिस : ०२. म्हाडा कमर्शियल कॉम्प्लेक्स, फले नगर आरटीओ, जवळ येखडा, पणे**-** ४११००६ प्रा लिमिटेड के प्रतिनिधन्त करणारे संचालक अरे थी. प्रताप अंबाजीगत करम. बे.) थी. आशीष प्रताप करम करे श्रीमती तमी आशीष करम. जामीनदार १२) थी प्रताप अंबाजीराव कदम २) श्री. आशीष प्रताप कदम ३) श्रीमती तप्ती आशीष कदम पत्ता; १ ते ३, C-१/८०२ हरी गंगा सोसायटी, फले नगर, आरटीओ जवळ. येरवडा. पणे- ४११००६

१) गहाण मालमत्तेचा तपशील: ग्रामपंचायत- खावटी, तालुका- खेड, जिल्हा- रत्नागिरी यांचे हद्दीतील स्वतंत्र मालकीची (जमीन) मालमत्ता गट क्र. १८ मधील एकूण भुमापन क्षेत्र ०१ हेक्टर ६९ आर पैकी ०१ हेक्टर ४७ आर व गट क्र. १९/४+५/१ एकूण भूमापन क्षेत्र ०२ हेक्टर ७७.९६ आर पैकी ०२ हेक्टर ६९.२१ आर याप्रमाणे एकुण जमीनीचे क्षेत्र ४१६२१ चौरस मीटर यावर मंजूर नकाशाप्रमाणे प्रस्तावित बांधकाम सहीत ही मालमत्ता श्री. आशीष प्रताप कदम यांचे नावाने संपत्तीची चतर्सीमा पृद्धील प्रमाणे: पूर्व दिशा– श्री मंगेश विनायक भोसले यांची जमीन व सर्वे /गट क्र. १९ हिस्सा क. ९ व १०. पश्चिमदिशा–श्रीमती वीणा विद्याध कोलवनकर यांची मालमत्ता व श्री प्रफुल काशीराम शेठ यांचे घर व सर्वे क्र. ९ व मुंबई गोवा महामार्ग, उत्तरदिशा – सर्वे /गट क्र. ११ व हिस्सा क्र. ४ चा भाग दक्षिण दिशा– सर्वे/गट क्र. ९ व चोरटी नदी.

LNA/SR/१८१/२०१६ ते LNA/SR/१८९/२०१६ दिनांक २०.०९.२०१६ नुसार जे काही बांधकाम झालेले आहे त्यासहीत तसेच अन्य बांधकामाकरीत उपलब्ध अकुषक जमीन ही २७५१७ चौरस मीटर आहे. तसेच उर्वरीत १४१०४ चौ. मीटर्स इतकी जागा, अकुषक मंजुर केलेल्या जमीनीलगत व जमीनीला जोड़न आतील रस्ते व अन्य सोयी उपलब्ध करण्याकरीता राखण्यात आली आहे. अकुषक मंजूर जमीनीला जोडण्याकरीता अशी जागा अत्यावश्यक असल्याने ही जमीन देखील अकृषक होण्याकरीता भरपूर वाव आहे. अशा प्रकारे एकूण विक्रीकरीता उपलब्ध जमीन ४१६२१ चौरस मीटर.

आरक्षित मूल्य : रु. ९,७०,,००,०००/ – (नउ कोटी सत्तर लाख रुपये मात्र)

गणीपत्र सुचना दि.२६/०७/२०१९ ताबा सूचना दि.३१/१०/२०१९ एकूण बाकी रु ६,२६,२०,६६६=०० दिनांक ३०/०६/२०१९ पर्यंत + व्याज येणे बाकी ०१/०७/२०१९ पासून@१६टके + खर्चे या आधी दि. १९.१२.२०१९ व ०४.०२.२०२० रोजी मालमत्तेची सार्वजनीक विक्री सूचना प्रसिद्ध करण्या आली होती, परंतू कोणतीही निविदा प्राप्त झाली नाही.

२**) में. अमेयाज बिल्डकॉन प्रा. लि.** ऑफिस पत्ता: विजिगीशा, १७, प्रशांतनगर, एल.बी. शास्त्री रोड, नवीपेठ पुणे–४११०३०.प्रायवेट लिमिटेड कं.संचालक द्वारा प्रतिनिधित्व केलेले संचालक अ) श्री यतीन यशवंत पटवर्धन ब) सौ. रंजना यशवंत पटवर्धन क) श्री तषार यशवंत पटवर्धन जामिनदार: १) श्री यतीन यशवंत पटवर्धन २) सौ.रंजना यशवत पटवर्धन ३) श्री तुषार यशवंत पटवर्धन ४) श्रीमती नुपुर यतीन पटवर्धन चौधेही राहणार पत्ता: विजिगीशा, १७, प्रशातनगर, एल.बी. शास्त्री रोड, नवीपेठ, पुणे–४११०३० ५) यशवंत गंगाधर पटवर्धन रा. फ्लैट क्र १९ व मोघे ७) श्री. मंगेश मुकुंद मोघे क्र ६ व ७ यांचा पत्ता: विजिगीशा, १७, प्रशांतनगर, एल.बी. शास्त्री रोड, नवीपेठ पुणे–४११०३०.

२**) गहाण मालमत्तेचा तपशील:** पुणे नगरपालिका व उप नोंदणी तहसील हवेली यांचे कार्यक्षेत्रातील सर्वे क्र.१४/२अ, २ब, २क, व २ इ वर बांधण्यात आलेल्या . वैत्रांगण विंग डी बिल्डिंग मधील पहिल्या मजल्या वरील फ्लैट क्र. १०५ ज्याचे क्षेत्र ७६.६७ चौ मी.(९३३ चौ.फु) इतके आहे. ही मालमत्ता श्री. मुकुंद वासुदेव मोघे व श्री मंगेश वासुदेव मोघे यांचे नावे. मालमत्तेची चतुर्सीमा पुढील प्रमाणे: पूर्वेस : फ्लैट क्र १०४ पश्चिम दिशा : डक्ट एरीया उत्तर दिशा : पॅसेज व जिन्याचा भाग दक्षिण दिशा : मोकळी जागा

आरक्षित मुल्य : रु. ५०,००,००० / – (पन्नास लाख रुपये मात्र)

मागणीपत्र सचना दि.१३.१०.२०१७ मागणी सचना प्रसिद्धी दि. ०७/१२/२०१७ ताबा सचना दि.०३/०५/२०१८ ताबा सचना प्रसिद्धी दिनांक :०६/०५/२०१८ प्रत्यक्ष ताबा नोटिस दिनांक: ०६/०३/२०१९ एक्जण बाकी रु.२,३७,२९,९३५=०० + व्याज १६.५०% प्रमाने सिक्यर्ड क्स क्रेडिट व टर्म लोन प्लान्ट व मशनरी १७.५०% प्रमाणे येणे बाकी ०१/१०/२०१७ पासून + खर्च या आधी दि. १३.०३.२०१९ रोजी मालमत्तेची सार्वजनीक विक्री सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती, परंतू कोणतीही निविदा प्राप्त झाली नाही.

विक्रीच्या अटी आणि णर्ती •

दिनांक: १३/०८/२०२०

- १) इच्छुक व्यक्तीनी वर नमुद केलेल्या मालमत्ता जे आहे, जसे आहे, जिथे आहे या तत्वावर खरेदीसाठी आपली विनाशर्त निविदा ही मालमत्तेच्या तपशीलासहीत त्यांनी देवू केलेल्या रकमेच्या १०% इतकी रक्कम अर्नेस्ट मनी डीपाँझीट म्हणून नागपूर नागरिक सहकारी बँके लि.,च्या नावाने कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेवरील ड़ाफ्ट अथवा पे ऑर्डर सहीत अधिकृत अधिकारी, श्री एम. के. शाह यांचे नावाने बंद लिफाफया मधे बँकेच्या कोणत्याही कामाच्या दिवशी दि.१/०९/२०२० रोजी दपारी ४=०० वाजे पर्यंत बँकेच्या मख्य कार्यालयात सादर करावे.
- २) सबंधित मालमत्ता ही संबंधीत मालमत्तेच्या आरक्षित किंमतीच्या खाली विकली जाणार नाही.
- निविदा सादर करणा-याना निविदा उघडल्यानंतर त्यांनी देवू केलेली रक्कम वाढविण्यास्तव संधी देण्यात येईल.
- ४) संबंधित मालमत्तेबाबत काही भाड़े, टॅक्सेस किंवा अश्या प्रकारचा अन्य बोजा असल्यास बैंक त्यास जबाबदार राहणार नाही. अशी सर्व रक्कम ही यशस्वी निविदा धारकासच द्यावी लागेल
- । यशस्वी निविदा धारकास अंतिम निविदा रकमेच्या २५% इतकी रक्कम त्वरित रोख/ ड्राफ्ट/ पे–ऑर्डर द्वारे जमा करावी लागेल व उर्वरित रक्कम ही अंतिम निविदा स्वीकारलेल्या तारखेच्या १५ दिवसाच्या आतं किंवा मान्य करण्यात आलेल्या वाढीव मुदतीत द्यावी लागेल. या प्रमाणे ठरविलेल्या कालावधीत संबंधीत मालमत्तेची रक्कम अदा न केल्यास डिपाँझीटची रक्कम जप्त करण्यात येईल. अशा संबंधीत मालमत्तेची परत विक्री करण्यात येउन थिकत झालेल्य निविदा धारकाचा कोणताही पूर्ण किंवा अंशत: हक संबंधीत मालमत्ते बाबतीत राहणार नाही. व अशी संबंधीत मालमत्ता पुढे विकल्या नंतर विक्री रकमेच्य कोणत्याही हिस्यावर पर्ण अथवा अंशत: हक्क राहणार नाही.
- ६) खोदीदारास संबंधीत विक्रिमत्र/ दाखला स्वत:चे नावे रजिस्ट्रेशन करून घेण्यासाठी स्टॅंम ड्यूटी, रजिस्ट्रेशन चार्ज व इतर सर्व अज्ञात खर्च स्वत:च वहन करावे लागतील ७) कोणतीही एक अथवा सर्व निविदा कोणतेही कारण न दाखविता अमान्य करण्याचा हक्क बँकेने राखून ठेवला आहे. मालमत्ता विक्री बँकेच्या मुख्य कार्यालयाः दि.१/०९/२०२० रोजी दुपारी ४=०० वाजता करण्यात येईल. निविदा उघडण्याच्या वेळी कर्जदार/गहाणकर्ता हजर राह शकतात. काही कारणार्न मालमत्तेची लिलाव प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही अथवा ती बँकेने रह केल्यास अधिकृत अधिकारी हे लिलावाची नोटिस मुख्य कार्यालयातील नोटीस बोर्डावर लावून पुढे लिलाव करूँ शकतील आणी यासाठी परत सार्वजनिक प्रसिद्धी करण्यात येणार नाही.
-) विक्रीचा तपर्शील बँकेची वेबसाइट www.nnsbank.co.in वर देखील उपलब्ध आहे.

क्युरीटायझेशन कायद्या अंतर्गत कायदेशीर विक्री सूचना: संबंधीत कर्जदार व जामीनदार यांना नोटीस देण्यात येत आहे की त्यांनी संबंधीत मालमत्तेचा लिलाव होण्यापूर्वी आपली थकीत कर्ज रक्कम बँकेस अदा करावी, अन्यथा गहाण मालमत्तेचा लिलाव बँकेच्या अटी / शर्ती नुसार करण्यात येईल

लमत्तेच्या आरक्षित किंमतीबाबत कोणताही उजर ऐकला जाणार नाही. संबंधीत कर्जदार व जामीनंदारानी ही नोटिस कायदेशीर विक्रीची सुचना समजावी एम के शाह (अधिकृत अधिकारी बेन्टले कमर्शिअल एंटरप्राईजेस लिमिटेड

सीआयएन: एल२४११०एमएच१९८५पीएलसी०३५३९६ **नोंदणीकृत कार्यालय**: भंसाली हाऊस, ए-५, ऑफ विरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५३ फोन: (९१-२२) २६७३ १७७९ ● फॅक्स: (९१-२२) २६७३ १७९६ ntleycommercial@gmail.com ● वेबसाईट: www.bentleycommer

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलिप्त अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण								
(₹ लाखात) (प्रति शेअर प्राप्ती सो								
277		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली वार्षिक				
अनु.	तपशिल	३०-०६-२०२०	३०-०६-२०१९	38-03-2020				
क्र.		अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत				
₹.	कार्यचलनातून एकुण उत्पन्न (निव्वळ)	-	-	४४.८५				
₹.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व,							
	असाधारण बार्बीपुर्वी)	(३.६७)	(४.०८)	३९.४३				
₹.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व,							
	असाधारण बार्बीनंतर)	(३.६७)	(४.०८)	३९.४३				
٧.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) करोत्तर,							
	(असाधारण बाबींनतंर)	(३.६७)	(४.०८)	३९.४३				
٩.	कालावधीकरीता एकुण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरीता नफा							
	(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	१,६३५.५३	(४.०८)	२,६८४.४८				
ξ.	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य ₹१०/- प्रत्येकी)	९९.६०	९९.६०	९९.६०				
७ .	पुर्नमुल्यांकित राखीव वगळून राखीव							
	(मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे)	-	-	२,७८३.३३				
۷.	प्रति भाग मिळकत (प्रत्येकी ₹१०/-) (अवार्षिक)							
	मुलभूत आणि सौम्यिकृत	(0.39)	(०.४१)	३.९६				

ठिकाण : मुंबई दिनांक : १२ ऑगस्ट, २०२०

१. वरिल माहिती सेबी (लिस्टिंग ऑक्टिगेशन्स अँड डिस्क्लेजर रिक्वायमेँट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर करण्यात आलेल्या ३० जून २०२० रोजी संपलेली पहिली तिमाही अलेखापरीक्षित वित्तिय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० जून २०२० रोजी संपलेल्या पहिली तिमाहीच्या अलेखापरीक्षित् आर्थिक निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप कंपनीच्या वेबसाईट (www.bentleycommercialent.net)वर आणि जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (<u>www.bseindia.com</u>) वर उपलब्ध आहेत

. हिशेब तपासनीसांच्या समितीने वरील निष्कर्षांचे परिक्षण, त्याच्या दिनांक १२ ऑगस्ट २०२० रोजी आयोजित केलेल्या सभेत केले व त्याच तारखेस आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या सभेत त्यांना मान्यता देण्यात आली. हे विवरण कंपनी अधिनयम, २०१३ च्या कलम १३३ नुसार विनिर्दिष्ट केलेल्या कंपनी अधिनयम, २०१३ च्या कलम १३३ नुसार विनिर्दिष्ट केलेल्या कंपनीज (भारतीय लेखा मानक) नियम २०१५ च्या अनुशंगाने आणि प्रयोज्य असतील तेवहया प्रमाणात अन्य मान्यता प्राप्त लेखा पद्धती आणि धीरणे यानुसार बनवले आहे.

बेन्टले कमर्शिअल एंटरप्राईजेस लिमिटेड करित सह।/-मिनाक्षी जे. भंसाली संचालक आणि कंपनी सचिव (डीआयएन: ०६९३६६७१)

स्पिडएज कमर्शिअल्स लिमिटेड

सीआयएन: एल५१९००एमएच१९८४पीएलसी०३४५०३ नोंदणीकृत कार्यालय: भंसाली हाऊस, ए-५, ऑफ विरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५३ फोन: (९१-२२) २६७३ १७७९ ● फॅक्स: (९१-२२) २६७३ १७९६ dagecommercial@gmail.com ● वेबसाईट: www.speedagecom

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलिप्त अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

		1 :) 2 6 2	(₹ लाखात) (
अनु.		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली वार्षिव	
лу.	तपशिल	30-05-2020	३०-०६-२०१९	38-03-202	
क्र.		अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	
₹.	कार्यचलनातून एकुण उत्पन्न (निव्वळ)	-	-	४२.९१	
₹.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व,				
	असाधारण बार्बीपुर्वी)	(४.१२)	(8.80)	३५.३१	
₹.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व,				
	असाधारण बार्बीनंतर)	(४.१२)	(8.80)	३५.३१	
٧.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) करोत्तर,				
	असाधारण बाबींनतर)	(४.१२)	(8.80)	३५.३१	
١.	कालावधीकरीता एकुण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरीता नफा				
	(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	१,४६०.३८	(8.80)	२,४२०.०८	
ξ.	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य ₹१०/- प्रत्येकी)	96.00	९८.००	९८.००	
<u>.</u>	पुर्नमुल्यांकित राखीव वगळून राखीव				
	(मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे)	-	-	२,५१५.७३	
۷.	प्रति भाग मिळकत (प्रत्येकी ₹१०/-) (अवार्षिक)				
	मुलभूत आणि सौम्यिकृत	(٥.४२)	(०.४५)	३.६०	

ाटपा: १ वरिल माहिती सेबी (लिस्टिंग ऑब्ल्गिशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर करण्यात आलेल्या ३० जून २०२० रोजी संपलेल्या पहिली तिमाहीच्या अलेखापरीक्षित वित्तिय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० जून २०२० रोजी संपलेल्या तिमाहीच्या अलेखापरीक्षित आर्थिक निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप कंपनीच्या वेबसाईट (<u>www.speedagecommercials.net</u>) वर आणि जेथे कंपनीचे रोअर्स सूचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (<u>www.bseindia.com</u>) वर उपलब्ध आहेत.

कपनाच राजस सुचाबस्त जारतरा परान्य एसन्यनाचा पबसाइट (<u>www.usseniona.com)</u> पर उत्ताच-जारत. हिशेब तपासनीसांच्या समितीने वरील निष्कर्षांचे परिक्षण, त्याच्या दिनांक १२ ऑगस्ट २०२० रोजी आयोजित केलेल्या सभेत केले व त्याच तारखेस आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या सभेत त्यांना मान्यता रेण्यात आली. हे विवरण कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ नुसार विनिर्दिष्ट केलेल्या कंपनीज् (भारतीय लेखा मानक) नियम २०१५ च्या अनुशंगाने आणि प्रयोज्य असतील तेवढया प्रमाणात अन्य मान्यता प्राप्त लेखा पद्धती आणि धोरणे यानुसार बनवले आहे.

स्पिडएज कमर्शिअल्स लिमिटेड करिता सही/-मिनाक्षी जे. भंसाली

(डीआयएन: ०६९३६६७१)

ठिकाण : मुंबई दिनांक : १२ ऑगस्ट, २०२०

शेरेटन प्रॉपर्टीज अँड फायनान्स लिमिटेड

सीआयएन: एल४५२०२एमएच१९८५पीएलसी०३६९२० नोंदणीकृत कार्यालय: भंसाली हाऊंस, ए-५, ऑफ विरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५३ फोन: (९१-२२) २६७३ १७७९ ● फॅक्स: (९१-२२) २६७३ १७९६ ई-मेल: sheratonproperties@gmail.com ● वेबसाईट: www.sheratonproperties.ne

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलिप्त अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

			(₹ लाखात) (प्रति शेअर प्राप्ती सोडू			
3		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली वार्षिक		
अनु.	तपशिल	30-06-2020	३०-०६-२०१९	38-03-5050		
क्र.		अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत		
१.	कार्यचलनातून एकुण उत्पन्न (निव्वळ)	-	-	49.09		
₹. ₹	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व,					
	असाधारण बाबींपुर्वी)	(३.६७)	(५.४९)	५१.९०		
₹. 7	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व,					
	असाधारण बाबींनंतर)	(३.६७)	(५.४९)	48.90		
	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) करोत्तर,					
	असाधारण बाबींनतंर)	(३.६७)	(५.४९)	५१.९०		
	कालावधीकरीता एकुण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरीता नफा					
	(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	२,००८.७१	(५.४९)	३,२४१.२९		
ξ.	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य ₹१०/- प्रत्येकी)	१२०.००	१२०.००	१२०.००		
	पुर्नमुल्यांकित राखीव वगळून राखीव					
	(मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे)	-	-	३,५०२.४२		
	प्रति भाग मिळकृत (प्रत्येकी ₹१०/-) (अवार्षिक)					
	मुलभूत आणि सौम्यिकृत	(०.३१)	(0.8年)	8.37		

विरिल माहिती सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेट्स्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सपेंजमध्ये सादर करण्यात आलेल्या ३० जून २०२० रोजी संपलेली पहिली तिमाहीच्या अलेखापरीक्षित वित्तिय निष्कर्षांचे सिवस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० जून २०२० रोजी संपलेल्या पहिली तिमाहीच्या अलेखापरीक्षित आर्थिक निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप कंपनीच्या वेबसाईट (www.sheratonproperties.net) वर आणि जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com) वर उपलब्ध आहेत.

पुराच्य जारा जा राज्य रूपने जान कर्ताहर (अफ्राज्य किया जारा कर करणा जारा है। हिश्रेंब तपासनीसांच्या सिमतीने वरील निष्कर्षांचे परिक्षण, त्याच्या दिनांक १२ ऑगस्ट २०२० रोजी आयोजित केलेल्या सभेत केले व त्याच तारखेस आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या सभेत त्यांना मान्यता देण्यात आली . हे विवरण कंपनी अधिनयम, २०१३ च्या कलम १३३ नुसार विनिर्दिष्ट केलेल्या कंपनीज् (भारतीय लेखा मानक) नियम २०१५ च्या अनुशंगाने आणि प्रयोज्य असतील तेवढया प्रमाणात अन्य मान्यता प्राप्त लेखा पद्धती आणि धोरणे यानुसार बनवले आहे.

शेरेटन प्रॉपर्टीज अँड फायनान्स लिमिटेड करिता सहा/ मिनाक्षी जे. भंसाल

दिनांक : १२ ऑगस्ट, २०२०

ठिकाण : मुंबई

(डीआयएन: ०६९३६६७१)

eClerx **eClerx Services Limited** CIN: L72200MH2000PLC125319

Regd, Office: Sonawala Building, 1st Floor, 29, Bank Street, Fort, Mumbai - 400 023

Phone: +91 (22) 6614 8301 Fax: +91 (22) 6614 8655 Email: investor@eclerx.com Website: www.eclerx.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020

(Rupees in million, except per share data)

		Quarter end	led	Year ended
Particulars	June 30, 2020	March 31, 2020	June 30, 2019	March 31, 2020
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations	3,500.10	3,676.88	3,643.19	14,842.76
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	726.27	710.67	529.04	2,805.19
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	726.27	710.67	529.04	2,805.19
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	517.65	553.79	398.03	2,089.72
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	671.67	368.53	418.92	1,908.85
Paid up equity share capital (Face value of Rs. 10 each, fully paid up)	361.00	361.00	361.00	361.00
Other Equity				12,707.26
Earnings per share (EPS) (for continuing and discontinued operations) (of Rs. 10 each) (Not annualised)				
Basic	14.34	15.35	10.56	57.26
Diluted	14.34	15.35	10.56	57.25

Extract of Unaudited Standalone Financial Results for the quarter ended June 30, 2020 **Ouarter ended** Year ended March 31. June 30 March 31. **Particulars** 2020 2020 2019 (Unaudited (Audited) (Unaudited)

2020 (Audited) Total income from operations 2.716.58 2.782.39 2,776.72 11,201.67 Profit before tax 703.61 585.77 442.39 1.833.18 Profit after tax 500.72 437.30 338 27 1.235.71 The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated Financial Results for the quarter ended

June 30, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure

Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the Stock Exchanges

.com and on the Company's website www.eclerx.c For and on behalf of Board of Directors

PD Mundhra

Date : August 12, 2020

Place : Mumbai

Executive Director